



# महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ५, अंक १५]

गुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०१९/चैत्र २१-२७, शके १९४१

[पृष्ठे ६, किंमत : रुपये १०.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

## भाग एक—अमरावती विभागीय पुरवणी

### अनुक्रमणिका

पृष्ठे	पृष्ठे
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	नाही.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	१-६
	भाग एक-अ.—(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

## शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

नाही.

## संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३५५.

### जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.—

क्रमांक प्र.अ.-भू.सं.-अ.का.-कावि-२२८-२०१९.—

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याने भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोटकलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना क्र. ७४१, दिनांक २१-०८-२०१८ अन्वये प्रारंभीक अधिसूचना काढलेली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोन मध्ये अधिक तपशिलवाल विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची आवश्यकता आहे.

अ.-एक-१ (१५०६).

आणि ज्याअर्थी, अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीमध्ये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “ बुडीत क्षेत्र ” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चार मध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ता. धारणी, जि. अमरावती यांना पदनिर्देशित करीत आहे.

### अनुसूची-एक

#### संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १-४७-२०१७-२०१८,

गाव ढाकरमल, ता. धारणी, जि. अमरावती.

अ. क्र.	भूमापन क्रमांक किंवा गट क्र.	क्षेत्र
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	२	० १४
२	६अ	० १२
३	६७	० ८३
४	७०अ	० १३
५	७०ब	० १२
६	७१	० १५
७	७८ब	० ५५
८	९२अ	० २८
९	११७	० १२
१०	१२०	० १६
११	१२१अ	० १६
१२	१२१ब	० १४
भूसंपादनाचे एकूण क्षेत्र . .		२ ९०

### अनुसूची-दोन

#### सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव :

ढाकरमल सिंचन तलाव

प्रकल्प कार्याचे वर्णन :

ढाकरमल सिंचन तलाव बुडीत क्षेत्राकरीता

समाजाला मिळणारे :

प्रकल्पामुळे आदिवासी व डोंगराळ भागातील जमिनीस सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. तसेच आदिवासी ग्रामस्थांचे जिवनमान उंचावून सामाजिक प्रगती साध्य होणार आहे.

**अनुसूची-तीन****पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन**

गाव ढाकरमल, ता. धारणी, जि. अमरावती.

अ. क्र. भूमापन क्रमांक किंवा गट क्र. क्षेत्र (हे. आर.)

(१) (२) (३)

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही.- सबब माहिती निरंक

**अनुसूची-चार**

(सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची) आवश्यकता नाही.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३५६.

**भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३.-**

क्रमांक प्र.अ.-भू.सं.-अ.का.-कावि-२३०-२०१९.-

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याने भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोटकलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना क्र. १००३, दिनांक ३०-११-२०१८ अन्वये प्रारंभीक अधिसूचना काढलेली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोन मध्ये अधिक तपशिलवाल विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीमध्ये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “बुडीत क्षेत्र ” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चार मध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ता. धारणी, जि. अमरावती यांना पदनिर्देशित करीत आहे.

**अनुसूची-एक****संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन**

भूसंपादन प्रकरण क्रमांक ३-४७-२००८-२००९,

गाव टेकडानागझिरा, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती

अ. क्र. भूमापन क्रमांक किंवा गट क्र. क्षेत्र (हेक्टरमध्ये)

(१) (२) (३)

हे. आर

१ ३० ० १९

२ ३१ ० ३६

भूसंपादनाचे एकूण क्षेत्र . . ० ५५

## अनुसूची-दोन

## सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नांव :	पाझर तलाव प्रकल्प
प्रकल्प कार्याचे वर्णन :	पाझर तलाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरीता
समाजाला मिळणारे लाभ :	प्रकल्पांमुळे आदिवासी व डोंगराळ भागातील जमिनीस सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. तसेच सामाजिक प्रगती साध्य होणार आहे.

## अनुसूची-तीन

## पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

गाव टेकडानागझिरा, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती

अ. क्र.	भूमापन क्रमांक किंवा गट क्र.	क्षेत्र (हे. आर)
(१)	(२)	(३)

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही.- सबब माहिती निरंक

## अनुसूची-चार

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्वस्थापनेची) आवश्यकता नाही.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३५७.

## भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.—

क्रमांक प्र.अ.-भू.सं.-अ.का.-कावि-२२९-२०१९.—

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांने भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना क्र. १००२, दिनांक ३०-११-२०१८ अन्वये प्रारंभीक अधिसूचना काढलेली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोन मध्ये अधिक तपशिलवाल विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीमध्ये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “बुडीत क्षेत्र” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चार मध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, ता. धारणी, जि. अमरावती यांना पदनिर्देशित करीत आहे.

## अनुसूची-एक

## संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ४६-४७-२००७-२००८,

गाव अंबापाटी, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती

अ. क्र.	भूमापन क्रमांक किंवा गट क्र.	क्षेत्र (हेक्टरमध्ये)
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	५०	० ४५
२	५३	० १२
३	५६	० ७०

भूसंपादनाचे एकूण क्षेत्र . . १ २७

## अनुसूची-दोन

## सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नांव :

पाझर तलाव प्रकल्प

प्रकल्प कार्याचे वर्णन :

पाझर तलाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरीता

समाजाला मिळणारे लाभ :

प्रकल्पामुळे आदिवासी व डोंगराळ भागातील जमिनीस सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. तसेच आदिवासी ग्रामस्थांचे जिवनमान उंचावून सामाजिक प्रगती साध्य होणार आहे.

## अनुसूची-तीन

## पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

गाव अंबापाटी, ता. चिखलदरा, जि. अमरावती.

अ. क्र.	भूमापन क्रमांक किंवा गट क्र.	क्षेत्र (हे. आर)
(१)	(२)	(३)

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही.- सबब माहिती निरंक

## अनुसूची-चार

(सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची) आवश्यकता नाही.

अमरावती :

दिनांक ०८ मार्च २०१९.

शैलेश नवाल,

जिल्हाधिकारी, अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३५८.

## जिल्हादंडाधिकारी, यांजकडून

## आदेश

क्रमांक कावि.-दंशा-कक्ष-४(५)-३६६-२०१९.—

मी, डॉ. निरुपमा डांगे, जिल्हादंडाधिकारी, बुलडाणा बाजार आणि यात्रा कायदा, १८६२ च्या कलम ५ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून मी असे जाहिर करतो की, बुलडाणा लोकसभा मतदार संघामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ जाहीर झालेली आहे. त्याअनुषंगाने दिनांक १८-०४-२०१९ रोजी मतदान होणार असून त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे या दृष्टीकोनातून दिनांक १८-०४-२०१९ रोजी गुरुवारी भरणारे सर्व आठवडी बाजार तयारीची न भरविता त्यापुढील दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनांक १९-०४-२०१९ रोजी भरविण्यात येतील.

हा आदेश दिनांक १८ एप्रिल २०१९ पुरताच मर्यादित राहिल.

बुलडाणा :

दिनांक १ एप्रिल २०१९.

अ.-एक-२ (१५०६).

डॉ. निरुपमा डांगे,

जिल्हादंडाधिकारी, बुलडाणा.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३५९.

## अपर जिल्हादंडाधिकारी, यांजकडून

वाचा : पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचेकडील पत्र क्र. जिवीशा-प्रति आदेश-१५४९-२०१९-दिनांक २९-०३-२०१९.

### आदेश

क्रमांक गृहशाखा-डेस्क-१२-कावि-५८१-२०१९.—

ज्याअर्थी, उपरोक्त विषयान्वये यवतमाळ जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने राजकीय पक्षाच्या हालचालीकडे वाढ झालेली असून ठिकठिकाणी प्रचार सभा, जाहीर सभा, रॅली कॉर्नर मिटींग इ. स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित होत आहे.

तरी वरिल काळात यवतमाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी, ललितकुमार व-हाडे, अपर जिल्हादंडाधिकारी, यवतमाळ, याद्वारे आदेशित करतो की, शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-याव्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्याजवळ,

१. शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत.
२. लाठ्या, काठ्या किंवा शारीरीक इजा होण्यास ज्या कारणीभूत ठरतील व सहज हाताळता येतील अशी कुठलीही वस्तू जवळ बाळगणार नाहीत.
३. कोणतेही क्षारक पदार्थ व स्फोटक द्रव्य बाळगणार नाही.
४. दगड, क्षेपणीक उपकरणे किंवा ब्लास्टिंग किंवा प्रवर्तक क्षेपणास्त्रे गोळा करून ठेवणार नाहीत किंवा जवळ बाळगणार नाहीत.
५. आवेशी भाषणे/अंगविक्षेप/विटंबनात्मक नक्कला करणार नाही, सभ्यता व नीतीमत्तेला बाधा येईल किंवा ज्यामुळे जिल्ह्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाहीत किंवा ठेवणार नाहीत, व्यक्तीच्या किंवा शवांच्या किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाहीत.

६. व्यक्तीच्या किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखावण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविणार नाहीत किंवा जाहिरपणे असभ्य वर्तन करणार नाहीत.

तसेच, ज्याअर्थी, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) यवतमाळ जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई करीत आहे.

आणखी असेही आदेशित करीत आहे की, प्रस्तुत आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर कोणतेही शासकीय कर्तव्यावर कार्यरत शासकीय/निमशासकीय कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही. या आदेशामधून विशेषरित्या मिरवणूका / कार्यक्रम यांना (शासकीय/निमशासकीय कर्मचारी यांचे धरणे/आंदोलन इ. वगळता) सुट देण्याचे अधिकार संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन अधिकारी यांनी देण्याबाबतची कार्यवाही करावी.

ज्या शासकीय/निमशासकीय कर्मचा-यांना धरणे/आंदोलन/निदर्शन करावयाचे असेल व त्याकरिता ५ पेक्षा अधिक संख्येने जमावयाचे असल्याने पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. त्यांना अशी परवानगी मागणारा अर्ज धरणे/आंदोलन/निदर्शन करावयाच्या दिनांकांच्या किमान १० दिवस अगोदर सादर करणे बंधनकारक असेल.

सदरील आदेश मी यवतमाळ जिल्ह्याचे हद्दीपावेतो लागू करीत आहे. सदरचा आदेश दिनांक ३० मार्च २०१९ चे ००.०१ वाजता (मध्यरात्री पासून) ते १३ मार्च २०१९ चे २४.०० वाजता (मध्यरात्री पर्यंत) अंमलात राहतील. हा आदेश बहुसंख्य व्यक्तींना लागू असल्यामुळे या आदेशाची प्रसिद्धी दवंडीद्वारे/ध्वनीक्षेपकाद्वारे तसेच इतर सर्व प्रसिद्धी माध्यमाद्वारे पोलीसांनी करावी. तसेच सदर आदेश सर्व उपजिल्हाधिकारी/तहसिलदार/पोलीस स्टेशन यांचे कार्यालयाचे नोटिस बोर्डावर लावून प्रसिद्धी देण्यात यावी.

हे आदेश दिनांक ३० मार्च २०१९ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

यवतमाळ :  
दिनांक ३० मार्च, २०१९.

ललितकुमार व-हाडे,  
अपर जिल्हादंडाधिकारी, यवतमाळ.